







Date: February 09, 2025

To, Listing Department, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051

Scrip Symbol: FOCUS

Series: EQ

Sub: Newspaper Advertisement - Un-Audited Financial Results for the Quarter ended 31st December, 2024.

Dear Sir/ Madam.

Pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, please find attached enclosed the copies of the Newspaper Advertisements publishing the extracts of Un-Audited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the Quarter ended on 31st December, 2024 containing Quick Response code which were considered, approved and taken on record by the Board of Directors, in their meeting held on Saturday, February 08, 2025. The aforesaid extracts of financial results are published on February 09, 2025 in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshdeep

The above information is also being made available at the Company's website at https://www.focuslightingandfixtures.com/investors/np-finanical-year-24-25/

MUMBAI

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours sincerely,

FOR FOCUS LIGHTING AND FIXTURES LIMITED

AMIT VINOD SHETH MANAGING DIRECTOR

DIN: 01468052

Corporate Office

Focus Lighting & Fixtures Limited A1007-1010, Corporate Avenue Sonawala Road, Goregaon East Mumbai 400063, India

Work

Survey No.396/24, Plot no.71/72, New Ahmedabad Industrial estate, NH8A, Behind Zydus research centre, Moraiya, Dist. Sanand Guiarat - 382213 India

(Rs. In Lakhs)

Statement of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 ₹ in Lakhs (Except earnings per share data) Nine Month Ended Year Ended Quarter Ended **Particulars** December September December December March No. 31, 2024 | 30, 2024 | 31, 2023 | 31, 2024 31, 2023 31, 2024 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Income : 1,624.66 5,247,79 9,321.93 a) Revenue from operations 2,267,74 1.985.83 5,341.59 205.58 b) Other Income. 6.02 63.60 62.45 62.45 Total Revenue 2,273.76 1,688.26 1.985.87 5,547.17 5,310.24 9,384.38 Expenses : 4,098.06 1,563.76 7.456.74 a) Operating Costs 2,320.10 1,685.79 5,053.99 b) Employee benefits expense 140.80 135.62 130.19 390.43 382.73 524.36 10.17 61,61 96.43 Finance Costs 10.80 9.70 31.25 d) Depreciation & Amortization expense 43.58 41.14 64.90 125.29 210.24 283.73 328.65 248.22 e) Other expenses 143.19 70.55 84.45 354.12 2,657.85 ,975.03 5,929.61 5,000.86 8,715.37 Total Expenses 1,821.87 Profit/(Loss) Before Tax (1-2) -384.09 -133.61 10.83 -382.43309.38 669.01 Exceptional items Income / (Expenses) Profit/(Loss) Before Tax (3-4) -384.09 -133.6110.83 -382.43309.38 669.01 Tax Expense -23.46 -175.80 9.64 -174.61107,79 304.50 a) Current Tax -22.35 -11.45 26.45 83.06 285.57 b) Deferred Tax -1.11-164.359.64 -201.0624.73 18.92 Profit/(Loss) for the period (5-6) -360.64 42.19 1.19 -207.83201.59 364.52 Other Comprehensive Income: a) Items that will not be reclassified to 1.57 -1.31 -0.85-1.14profit or loss b) Tax impact relating to items that will not be reclassified to profit or loss -0.400.33 0.21 0.28 Total Comprehensive Income for the period (7+8) -359.46 -208.46363.67 41.21 201.59 1.19 Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 per share) 1,545.00 1,545.00

Modern Engineering and Projects Limited

(Formerly Known as Modern Converters Limited)

CIN: L01132MH1946PLC381640 103/4 Plot -215, Free Press House, FI-10, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021. E-mail: cs@mep.ltd; Website: www.mep.ltd; Telephone No.: 022-66666007

Not annualised Notes

reserve)

The above financial result is filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015. The detailed Notes of the above financial result are available on the website of Stock Exchange viz. www.bseindia.com the same is also available on the Company website viz. www.mep.ltd.

12 Earnings per Share (EPS)

a) Basic EPS (₹)

b) Diluted EPS (₹)

Other Equity (excluding revaluation

and Projects Limited Shaping the Fload Albead

Place : Mumbai Date: February 7, 2025

1,545.00

1.29

1.29

-7.71

-7.71

309.00

0.04

0.04

309.00

6.52

6.52

Radheshyam Mopalwar

DIN: 02604676

+2.87

-2.87

For and on the behalf of the Board of Directors

309.00

11.80

11.80

Sd

ANUH PHARMA LIMITED CIN: L24230MH1960PLC011586

Regd. Office: 3-A, North Wing, Shiv Sagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018 Tel: +91 22 6622 7575; Fax: +91 22 6622 7600; Email: anuh@sk1932.com; Website: www.anuhpharma.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

Particulars	3 months ended 31/12/2024	3 months ended 30/09/2024	3 months ended 31/12/2023	9 months ended 31/12/2024	9 months ended 31/12/2023	12 months ended 31/03/2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
Total Revenue from Operation	15,951.33	16,595.38	17,210.13	46,337.54	48,311.36	64,700.43
Net Profit/(Loss) for the period before tax	1,326.55	1,819.37	2,530.58	4,372.56	5,859.30	7,830.98
Net Profit/(Loss) for the period after Tax	1,034.31	1,504.27	1,911.31	3,489,49	4,469,98	6,005.75
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,035.08	1,497.47	1,910.34	3,477.52	4,464,33	6,001,91
Paid up Equity Share Capital (face value of Rs 5/- per share)	2,505.60	2,505.60	2,505.60	2,505.60	2,505.60	2,505.60
Other Equity (Excluding revaluation reserve)	(0)	(-)	(4)			26,616.19
Earnings per equity share (For respective periods) (In Rs.)	5 8		15 8		8	
- Basic Rs.	2.06	3.00	3.81	6.96	8.92	11.98
- Diluted Rs.	2.06	3.00	3.81	6.96	8.92	11.98
 The above is an extract of the detailed format of the 31, 2024, filed with the Stock Exchange as per Regulations, 2015. The full format of the Financia available on the Stock Exchange website viz website i.e. www.anuhpharma.com. The above Un-audited financial results been refebruary 07, 2025. The Board of Directors at and taken them on record. Other Financial indicators: 	Regulation 33 ial Results to , www.bseir viewed and r	3 of SEBI (Li ir the quarter idia.com and ecommende	sting Obligat and nine m www.nseind	ions and Dis onths ended dia.com and dit Committee	clousure Re on Decemb also on the e at its meet roved the ab	quirements) er 31, 2024 Company's ing held on
Particulars	3 months ended	3 months	3 months	9 months	9 months	12 month

The same can be accessed by scanning the QR Code provided below.

1,572.71

9.86

617.78

10.14

2,027.97

1,800.84

10.85

12.22

Ritesh Shah Joint Managing Director (DIN: 02496729)

For Anuh Pharma Limited

6,520.18

5.974.46

12.37

13.50

8.724.69

8,007.70

13.48

12.38

31/12/2024 30/09/2024 31/12/2023 31/12/2024 31/12/2023 31/03/2024

5.029.48

10.85

4.669.46

10.08

2.764.94

16.07

2,521,38

14.65



PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED (CIN:L29253MH2009PLC193352)

Place : Mumbai

% of EBITDA Margin

EBITDA (Adjusted to Forex gain / loss and mark

to market on investment in Mutual funds)

% of Adjusted EBITDA Margin

Date: 07th February, 2025

Registered and Corporate Office: D-112, TTC Industrial Area, MIDC, Nerul, Navi Mumbai - 400706, Maharashtra, India Tel: +91-22-6919-9999; Website: www.parasdefence.com

Extract of Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024

(Rs. in Lakhs, except per equity share data) Consolidated **Particulars** Standalone

	r articulars	otasitaione						Consolidated								
Sr. No.					Quarter Ende	d	Nine Months Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended			Nine Month	Year Ended
		December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2023	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	8,461	8,670	6,373	25,039	17,050	24,177	8,739	8,876	6,493	26,030	17,660	26,177			
2	Net Profit for the period/ year (before tax and Exceptional items)	2,196	2,097	1,036	6,418	3,208	4,461	1,924	1,816	836	5,690	2,836	4,047			
3	Net Profit for the period/ year before tax (after Exceptional items)	2,196	2,097	1,036	6,418	3,208	4,461	1,924	1,816	836	5,690	2,836	4,047			
4	Net Profit for the period/ year after tax (after Exceptional items)	1,657	1,560	760	4,804	2,390	3,422	1,385	1,270	586	4,066	2,043	3,003			
5	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]**	1,648	1,551	759	4,777	2,386	3,386	1,382	1,262	585	4,046	2,040	2,969			
6	Equity Share Capital	4,029	3,900	3,900	4,029	3,900	3,900	4,029	3,900	3,900	4,029	3,900	3,900			
7	Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet)						36,582						36,379			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)															
	a) Basic*	4.12*	4,00*	1.95*	12,19*	6.13*	8.77	3.74*	3.55*	1.71*	11,10*	5.86*	8.22			
	b) Diluted*	4.12*	4.00*	1.95*	12.19*	6.13*	8.77	3.74*	3.55*	1.71*	11.10*	5.66*	8.22			

Not Annualised

*Includes share of Non Controlling Interest Notes:

a) The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2024 filed with the Stock Exchange(s) on February 08, 2025

under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforementioned Financial Results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's Website (www.parasdefence.com) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 08, 2025.



For and on behalf of Board of Directors of Paras Defence and Space Technologies Limited

Standalone

Munjal Sharad Shah DIN: 01080863

Place: Navi Mumbai Date: February 08, 2025

Particulars

FOCUS LIGHTING AND FIXTURES LIMITED

CIN: L31500MH2005PLC155278 Regd. Office: 1007-1010, Corporate Avenue Wing A, Sonawala Road, Near Udyog Bhawan, Goregaon (East), Mumbai - 400063, Maharashtra, India.

Tel. No.: +91 22 2686 5671-6; E-mail: info@pluslighttech.com; Website: www.focuslightingandfixtures.com. EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER 2024

Consolidated

The Financial Results can be

accessed by scanning the QR Code

1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 -	100000000000000000000000000000000000000											
	(Rs.in Lakhs)				ls.in Lakhs)) (Rs.in Lak						
	Quarter ended			Nine Month Ended		Year Ended	Quarter ended			Nine Month Ended		Year Ended
	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	4,321.04	4,589.75	5,905.86	14,438.70	16,973.34	23,003.62	4,633.67	4,446.13	3,168.11	12,208.28	12,322.09	15,975.12
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items).	177.62	660.35	1,035.19	1,889.70	3,295.90	4,469,64	769.42	614.49	110.82	1,714,12	1,538.76	1,728.96
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	177.62	660,35	1,035.19	1,889.70	3,295.90	4,469.64	769.42	614.49	110.82	1,714.12	1,538.76	1,728.96
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(2.11)	489.60	968.73	1,394.52	2,830.54	3,871.95	593.04	448.23	44.36	1,285.90	1,073.40	1,131.27
Profit / (Loss) from discontinuing operations					87				(+)		-	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2.24	491,06	967,58	1,408.87	2,845.20	3,921.19	593.04	448.23	44.36	1,285.90	1,073.40	1,136.16
Equity Share Capital	1,334.19	1,324.66	1,309.21	1,334.19	1,309.21	1,318.94	1,334.19	1,324.66	1,309.21	1,334.19	1,309.21	1,318.94
Earnings Per Share (Face Value per Equity Share) (not annualized) (in Rupees)	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-	Rs.2/-
Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance. Sheet of the previous year				1000000	1 5	11,548.19			3	3.500		8,956.37
Basic	0.003	0.74	1.48	2.11	4,35	5.99	0.89	0.68	0.07	1.93	1.64	1.74
Diluted	0.003	0.73	1.46	2.08	4.28	5.90	0.88	0.67	0.07	1.90	1.61	1.71
Notes :- Consolidated	D		10		50)		No	tes :- Standa	lone	0	V. 17	-
	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items). Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items). Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items). Profit / (Loss) from discontinuing operations. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)). Equity Share Capital. Earnings Per Share (Face Value per Equity Share) (not annualized) (in Rupees). Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance. Sheet of the previous year. Basic. Diluted.	Total Income from Operations 4,321.04 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary tems) 177.62 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary tems) 177.62 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary tems) 177.62 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary tems) (2.11) Profit / (Loss) from discontinuing operations 1012 Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) 2.24 Equity Share Capital 1,334.19 Earnings Per Share (Face Value per Equity Share) (not annualized) (In Rupees) Rs.2/- Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Basic 0.003 Diluted 0.003	Ouarter ended 31-12-2024 30-09-2024 Unaudited Unaudited Unaudited Total Income from Operations 4,321.04 4,589.75 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) 177.62 660.35 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) 177.62 660.35 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) (2.11) 489.60 Profit / (Loss) from discontinuing operations Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) 2.24 491.06 Equity Share Capital 1,334.19 1,324.66 Earnings Per Share (Face Value per Equity Share) (not annualized) (in Rupees) Rs.2/- Rs.2/- Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Basic 0.003 0.74 Diluted 0.003 0.73	Cuarter ended 31-12-2024 30-09-2024 31-12-2023 Unaudited Unaudited	Comprehensive Income for the period (Comprehensive Income (after tax)) Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Comprehensive Income	Computer Computer	Clear Comparison Comparis	Class Comprehensive Income for the period (Comprehensive Income for Comprehensive	Author Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other	Comparison Com	Comparison Com	Comparison Com

The Unaudited Consolidated Financial Results and Segment Results were reviewed and recommended by the Audit

Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 8th February, 2025

as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules theerunder, other generally accepted

accounting principals and Regulations 33 issued by Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures)

Plan 2019" which consists of 5,00,000 options of face value of Rs. 10/- each (Post Sub-Division 25,00,000 Options of

and, of these the employees have subscribed to the 17,36,646 equity shares and balance 5,43,354 equity shares are

As on 31st December, 2024, Focus Lighting And Fixtures Limited has two foreign Wholly-Owned Subsidiaries named

Focus Lighting And Fixtures PTE Ltd and Plus Light Tech F.Z.E. and one Indian Subsidiary, Xandos Lighting And Fixtures

standing in the FLFL Employee's Welfare Trust.

in the current tax provision for the Quarter ended 31.12.2024.

SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

segment viz. manufacturing of products and therefore segment details are not provided.

The figures of the previous year and/ or period(s) have been regrouped wherever necessary

Private Limited. Thus the consolidated financial results include financials of all three Subsidiaries

The Unaudited Standalone Financial Results and Segment Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 8th February, 2025 The Unaudited Standalone Financial Statements are prepared in accordance with Indian Accounting Standard (INDAS) as prescribed

In respect of Subsidiary other than wholly owned subsidiary, the minority interest is disclosed as non-controlling interest under section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules theerunder, other generally accepted accounting principals and Regulations 33 issued by Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirments) Regulations, Pursuant to resolutions passed by the Board of Directors dated 11.11.2019 and by the Shareholders dated 30.12.2019 through The Unaudited Consolidated Financial Statements are prepared in accordance with Indian Accounting Standard (INDAS)

> Postal Ballot, the Company has approved the "Focus Lighting and Fotures Limited- Employees Stock Option Plan 2019" which consists of 5.00.000 options of face value of Rs. 10/- each (Post Sub-Division 25.00.000 Options of face value of Rs. 2/- each w.e.f

Requirments) Regulations, 2015). 06.10.2023) in the form of Equity Shares to be exercisable by the eligible employees of the Company. As per the ESOP Plan, the shares will vest in the hands of employees in the tranches of 25%, 35% and 40% from the end of 12 months, 24 months, and 36 months, respectively from the date of grant. Accordingly, 21,67,500 equity shares are vested.

Till the quarter ended 31.12.2024 the company has allotted 22,80,000 Equity Shares to FLFL Employee's Welfare Trust and, of these the employees have subscribed to the 17,36,646 equity shares and balance 5,43,354 equity shares are standing in the FLFL Employee's Welfare Trust. Pursuant to resolutions passed by the Board of Directors dated 11.11.2019 and by the Shareholders dated 30.12.2019 The paid -up Capital of 6,67,09,721 (6,72,53,075- 5,43,354) Equity shares is net of 5,43,354 Equity Shares allotted to FLFL

through Postal Ballot, the Company has approved the "Focus Lighting and Fixtures Limited- Employees Stock Option Employee's Welfare Trust pending the exercise of Options by the employees. face value of Rs. 2/- each w.e.f 06.10.2023) in the form of Equity Shares to be exercisable by the eligible employees of

the Company. As per the ESOP Plan, the shares will vest in the hands of employees in the tranches of 25%, 35% and 40% from the end of 12 months, 24 months, and 36 months, respectively from the date of grant. Accordingly, 21,67,500 Till the guarter ended 31.12.2024 the company has allotted 22,80,000 Equity Shares to FLFL Employee's Wetlare Trust

The paid -up Capital of 6,67,09,721 (6,72,53,075-5,43,354) Equity shares is net of 5,43,354 Equity Shares allotted to Other income includes Dividend income received Pis 626.18 Lakhs from Focus Lighting & Fixture PTE Ltd. Singapore, WOS of the FLFL Employee's Welfare Trust pending the exercise of Options by the employees. company. The tax impact on the said income is Rs 157.61 Lakhs which is included in the current tax provision for the Quarter ended Dividend declared of Rs 626,18 lakhs by Focus Lighting & Fixture PTE Ltd, Singapore, WOS of the company. This The Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015

transaction is eliminated in consolidation, however, the tax impact on the said dividend of Rs 157.61 Lakhs is included

The Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations. Statutory Auditor, NP Patwa and Company has carried out limited review of this Statement is as per Regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 Statutory Auditor, NP Patwa and Company has carried out limited review of this Statement is as per Regulation 33 of the The company is primarily enagegd in direct and contract manufacturing and accordinly company has only one reportable segment viz. manufacturing of products and therefore segment details are not provided.

The company is primarily enagegd in direct and contract manufacturing and accordinly company has only one reportable The figures of the previous year and/ or period(s) have been regrouped wherever necessary

The above information is also being made available at the Company's website at https://www.focuslightingandfixtures.com/investors/np-finanical-year-24-25/

Focus Lighting and Fixtures Limited Mr Amit Sheth

For and on behalf of the Board of Directors



PENINSULA LAND LIMITED CIN: L17120MH1871PLC000005

Read, Office: 1401, 14" Floor, Tower-B. Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg. Lower Parel, Mumbai - 400 013. Phone: +91 22.6622 9300 Email: investor@peninsula.co.in Website: www.peninsula.co.in

EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 3187 DECEMBER, 2024 (Rs. In Lakhs)

STANDAL ONE

CONSOLIDATED

A STATE OF THE STA	STANDALONE								
£3 65 55	Q	arter ende	ed	Nine Mon	Year ended				
Particulars	31/Dec/24	30/Sep/24	31/Dec/23	31/Dec/24	31/Dec/23	31/Mar/24			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
Total Revenue from Operations (Net) Net Profit /(Loss) from ordinary activities	10,024	5,952	14,454	19,305	41,167	52,787			
(before Tax and Exceptional items) Net Profit /(Loss) from ordinary activities	(594)	387	3,304	(395)	5,209	7,658			
before Tax (after Exceptional items) Net Profit /(Loss) for the period after Tax	(681)	866	3,304	(3)	6,930	9,379			
(after Exceptional items)	(681)	866	3,304	(3)	6,930	9,379			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other									
Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	(683)	864	3,306	(9)	6,936	9,371			
(Face value of Rs 2/- per share) Other Equity	6,486	6,486	6,180	6,486	6,180	6,180			
(excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	TES:			87		10,986			
Earning per share (of Rs 2 /- each) (for continuing and discontinued operations)	V.1500000.43.1	USASS	ONIGIES	12.1000.000	200000	20/23/2006			
Basic:	(0.21)	0.26	1.12	(0.00)	2.36	3.13			
Diluted :	(0.21)	0.26	1.11	(0.00)	2.34	3.10			

Nine Months Ended Quarter ended Year ended **Particulars** 31/Dec/24 30/Sep/24 31/Dec/23 31/Dec/24 31/Dec/23 31/Mar/24 Unaudited Unaudited Jnaudited Inaudited Inaudited Audited Total Revenue from Operations (Net) 10,409 58,205 6.816 14,48 20,914 46,336 Net Profit /(Loss) from ordinary activities (before Tax, Exceptional items) (966)298 3,251 6,523 9,074 (859)Net Profit /(Loss) from ordinary activities 12,826 before Tax (after Exceptional items) (967)298 3,209 10,346 (877)Net Profit /(Loss) for the period after Tax (after Exceptional items) 12,829 (943)346 3,221 (790)10,399 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 12,870 Comprehensive Income (after tax)] (939)350 3,230 (778)10,433 Equity Share Capital 6,180 (Face value of Rs 2/- per share) 6,486 6,180 6,486 6,486 6,180 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 15,028 Earning Per Share (of Rs 2 /- each) (for continuing and discontinued operations) Basic (0.28)0.11 1.09 3.55 4.30 (0.24)(0.28)0.11 1.08 (0.24)3.52 4.26

The Company does not have any extraordinary item to report for the above periods

The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial results for the Quarter and nine months ended December 31, 2024, filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the said results are available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com / www.nseindia.com) and on the website of the company (www.peninsula.co.in) and same can be accessed by scanning the QR code.
The financial results for the quarter and half year ended December 31, 2024 have been reviewed by the Audit

Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on February 7 2025 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Further, the same have been subjected to review by the statutory auditors of the Company.

For and on behalf of the Board of Directors PENINSULA LAND LIMITED Rajeev A. Piramal

Executive Vice Chairman & Managing Director

Mumbai: February 7, 2025



ADF FOODS LIMITED CIN: L15400GJ1990PLC014265

Regd. Office: 83/86, G.I.D.C Industrial Estate, Nadiad - 387 001, Gujarat. Tel. No.: 0268 2551381/82; Fax: 0268 2682565068; E-mail: co_secretary@adf-foods.com; Website: www.adf-foods.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to Section 108 & 110 of the Companies Act. 2013 ("the Act"). Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations [including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being in force] to the Shareholders of ADF Foods Limited ("the Company") for seeking their approval by way of Postal Ballot through remote e-voting process for the resolutions as set out in the Postal Ballot Notice dated 1st February, 2025.

7th February, 2025 to the Shareholders of the Company whose e-mail address is registered with Company/ Registrar and Transfer Agent ("RTA"), MUFG Intime India Private Limited("MUFG") Intime"), / Depository Participant(s) as the case may be, as on the cut-off date i.e. Monday, 3rd February, 2025. The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.adf-foods.com, websites of

The Company has completed electronic dispatch of the Postal Ballot Notice on Friday,

the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of MUFG Intime, the agency for providing e-voting facility, at https://instavote.linkintime.co.in. Shareholders who did not receive the Postal Ballot Notice may download it from the abovementioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and Shareholders seeking to inspect such documents can send an e-mail to the Company at co_secretary@adf-foods.com.

Instructions for e-voting:

In accordance with the MCA Circulars, the Company is providing to its Shareholders, the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of MUFG Intime as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below:

	Commencement of e-voting:	09:00 a.m. (IST) on Saturday, 8th February, 2025										
	End of e-voting:	05:00 p.m. (IST) on Sunday, 9th March, 2025										
1	Remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting mo											
	shall be forthwith disabled by MUFG I	ntime upon expiry of the aforesaid period.										

Manner of e-voting by Shareholders holding shares in demat mode and physical mode has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the user id and password, can obtain / generate the same, has also been provided in the said Notice. Shareholders are requested to carefully read the 'Instructions and Information relating to remote e-voting' section furnished in the Postal Ballot Notice before casting their vote through e-

A person whose name is recorded in the Register of Members / List of Beneficial Owners as on the cut-off date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of member (beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid up equity share capital of the Company as on cut-off date. A person who becomes a member after the cut-off date should treat this notice for information purpose only. Manner of registering / updating e-mail address:

a) Members who hold the shares in physical mode and have not registered / updated their e-mail address with the Company, can register / update the same by giving details of folio number, e-mail address and self-attested copy of PAN card to the RTA of the Company, MUFG Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 Tel: (0) 810 811 6767, Fax: (022) 4918 6060 or access the self-service portal SWAYAM https://swayam.linkintime.co.in.

Members holding shares in demat mode and have not registered / updated their e-mail address, can register / update their e-mail address with the Depository Participant(s) where

they maintain their demat accounts. The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Sunday, 9th March, 2025. The results of e-voting will be announced on or before

Tuesday, 11th March, 2025 and will be displayed on the Company's website at www.adf-foods.com,websitesof the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of MUFG Intime at https://instavote.linkintime.co.in. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office and Corporate Office. In case of any queries/grievances, you may refer to the FAQs and Instavote e-voting manual

available at https://instavote.linkintime.co.in (under help section) or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President – e-voting at MUFG Intime India Private Limited [Unit: ADF Foods Limited], C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, India, e-mail: enotices@in.mpms.mufg.com, Contact No.: 022-49186000. By Order of the Board of Directors

For ADF Foods Limited

Shalaka Ovalekar Company Secretary Membership No. A15274

|Date: 8th February, 2025 Managing Director Place: Mumbai DIN 01468052

Place : Mumbai Date: 8th February,2025

financialexp.epapr.in

काया लिमिटेड

सीआयएन : L85190MH2003PlC139763 नोंदणीकृत कार्यालय : २३/सी, महल इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली गुंफा मार्ग, पेपरबॉक्स लेन जबळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४० ००९३. दूर. क्र. : ०२२-६६१९५०००, फॅक्स क. : ०२२-६६१९५०५० वेबसाइट : www.kaya.in, ई-मेल : investorrelations@kayaindia.net

टपाली मतदानाची सूचना याद्वारं सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, (**'कायद**ां) चे अनुच्छेद १०८ व अनुच्छेद ११० सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन च प्रशासन) नियम, २०१४ (**'नियम**') चे नियम २० व २२ सहवाचन काँपरिट कामकाज नेताचन (उपस्ताचन) ने अशावन) निक्त कर्म है । महात्मवाद्वार जारी परिपक्त सर्वसाधारण परिपक्त क. १४/२०२०, दि. ८८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपक्त क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपक्त क्र. २२/२०२०, दि. १५.०६.२०२०, सर्वसाधारण

परिपत्रक क्र. ३३/२०२०, दि. २८.०९.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२० सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२१, दि. २३.०६.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२१, दि ०८.१२.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०३/२०२१, दि. ०५.०५.२०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ११/२०२२, दि. २८.१२.२०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ व सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४, दि. १९.०९.२०२४ (एमसीए परिपत्रके) सहवाचन भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाचे सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ०५.०१.२०२३, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी – पीओडी – २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी – पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३, दि. ०३.१०.२०२४ **('सेबी परिपत्रके'),** भारतीय प्रतिभृती व बिनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ (**'च्ची विनियमन**') तसेच कॉपॉस्ट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारास समांबरील सच्चिवालयीन निकष २, सुधारित केल्यानुसार व अन्य लागू तरतुदी यांच्या अनुपालनांतर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे **('दूरस्थ ई–मतदान')** टपाली मतदान स्वरूपात कंपनीच्या सभासदाद्वारे सूचनेत विहित विषयांवर

- १. श्री. हर्ष मारीवाला यांच्यासमवेत कर्ज पुन:प्रदानाशी संबंधित केलेल्या वास्तविक संबंधित पार्टी व्यवहारास मंजुरी. २. श्री. राजेन मारीवाला यांच्यासमवेत कर्ज पन:प्रदानाशी संबंधित केलेल्या वास्तविक संबंधित पार्टी व्यवहारास
- ३. कंपनीचे बिगरस्वतंत्र, बिगर कार्यकारी संचालक म्हणून श्री. निखिल खटाऊ (डीआयएन : ०००१७८८०) यांची

विशेष ठराव

कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. विवेक अनंत कर्वे (डीआयएन : ०६८४०७०७) यांची नेमणूक. कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून अनीता बेलानी (डीआयएन : ०१५३२५११) यांची नेमणूक

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, ज्या सभासदांची नावे नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉडिस्टरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांच्याद्वारे प्राप्त समामदांचे राजस्टर/लामार्थी मालकांच्यारीक्टरमध्ये नोट असेल व ज्यांचे ई-मेल पने कंपनी/डिपॉडिस्टरीज/आस्टीए यांच्याकडे दि. ३१.०१.२०२५ (निर्धारित अंतिम तारीख) रोजीनुसार नोंद असेल अञ्चा सभामदांना ट्याली मतदान सुक्ता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तींनी सदर टपाली मतदान सूक्ता केवळ माहितीसाठी समजावी.

प्रामीए परिपत्रके व मेबी परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत महरूपाली मतहानाकरिता सभामहांना ट्रपाली मतहान फॉम ्रपार्थ च प्राप्तकों के वार्षिय ने मान्य अपुरार्थामान्य विद्याराय स्वाप्तकार वार्यकार्य । दार्श कार्य कार्य व प्री-चेंड बिझ्झेस रिस्ताय एव्हल्ल यांच्यासमवेत सूचनेची कागदीपत्री प्रत पाठवण्यात येणार नाही. समासदावी संमती वा विरोधाचा पत्रव्यवहार केवळ दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारेच होईल. टपाली मतदान प्रक्रियेसाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने थ्री. सीतांश मेगीया - कार्यरत कंपनी सचिव (सभासदत्व क्र. ए१५१६९) यांची नेमणूक केली आहे. आप्ल्यास र्व सभासदांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (**'एनएसडीएल'**) ची सेवा नेमली आहे. ईमेल पत्ता नोंदंगीकृत करणे व अद्ययावत करण्याचे स्वरूप

- कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कृपया फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्ष्यांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्ष्यांकित स्कॅन केलेली प्रत) आदी दस्तावेज investorrelations@kayaindia.net येथे ई-मेलद्वारे पाठवावेत.
- डीमेंट स्वरूपातील भागधारणासंदर्भात कपया डीपीआयडी सीएलआयडी (१६अंकी डीपीआयडी -सीएलआयडी वा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव क्लायन्ट मास्टर वा एकत्रित लेखा अहबालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्ष्यांकित स्कॅन केलेली प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्ष्यांकित स्कॅन केलेली प्रत) आदी दस्तावेज <u>investorrelations@kavaindia.net</u> येथे पाठवावेत. डीमेंट स्वरूपातील सीक्युरिटीघारक व्यक्तिगत भागधारक असल्यास तुम्ही कृपया टप्पा १ (ए) मध्ये विहित ला२ग इन पद्धत अर्थात डीमेंट स्वरूपातील सीक्यरिटी धारक व्यक्तिगत भागधारकांकरिता ई-मतदान वा आभासी मतदानात सहभागी होण्याकरिताची लॉग इन पद्धत वापरावी.
- त्याचबरोबरः भागधारक/सभासदांनी वरील निर्देशित दस्तावेज उपलब्ध करून ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी <u>evoting@nsdl.como</u> येथे विनंती पाठवावी
- सेबी परिपत्रक दि. ०९.१२.२०२० नुसार, लिस्टेड कंपन्यांद्वारे ई-मतदान सुविधा पुरविण्यात येईल. डीमॅट स्वरूपातील सीक्युरिटीधारक व्यक्तिगत घावधारकांना डिपाझिटरीज व डिपाझिटरी पार्टिसिप्ट्रमद्वारे देखभालीत त्यांच्या डीमेंट खात्याच्या माध्यमातृन मत देण्याची परवानगी असेल. भागधारकांनी त्यांचा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी योग्य स्वरूपात त्यांच्या डीमॅट खात्यामध्ये अद्ययावत करावा जेणेकरून ई-मतदान सुविध

दरस्थ ई-मतदानाची प्रक्रिया व स्वरूप निर्देशि त करण्याबरोबरच टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाइट<u>.www</u> kaya.in वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्य वेबसाइटवर तसेच एनएसडीएलची वेबसाइट <u>www.nsdl.co.in</u> वरही उपलब्ध आहे.

ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप:

सभासदांना ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून टपाली मतदान सूचनेत विहित विषयांवर दूरस्थ स्वरूपात आपले मत देण्याची संधी असेल, वरील विहित स्वरूपात आपल्या ई-मेल पत्त्याचे नोंदणीकरण केल्यानंतर सभासदांना ई-मेलद्रार -मतदानाद्वारे मत देण्याकरिताची लॉग इन अर्हता प्राप्त होईल. ई-मतदानाद्वारे मत देण्याकरिताची विस्तृत प्रक्रिया टपाली मतदान सूचनेत दिलेली आहे. तपशील कंपनीच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, टपाली मतदान सूचनेत विहित विषयांवरील मतदान शनिवार, दि. ०८.०२.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.)सुरू होईल व रक्विार, दि. ०९.०३.२०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.)

संपेल. तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. प्रभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलता येणार नाही.

निर्धारित अंतिम तारखेस कंपनीचे सभासद असलेल्या सर्व व्यक्ती (यांमध्ये ज्यांना कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज् थांच्याकडे आपला ई-मेल पता नोंदणीकृत न केल्यामुळे टपाली मतदान सूचना प्राप्त झालेली नाही असे सभासर समाबिष्ट आहेत) या टपाली मतदान सूचनेत बिहित प्रक्रियेनुसार प्रस्ताबित विषयांसंदर्गात मत देण्यास पात्र असतील प्रभासदांना टपाली मतदान सचना पाठवण्याची अंतिम तारीख : ०७.०२.२०२५

ई-मतदान प्रक्रिया समजून घेण्यासाठी सभासदांनी कृपया टपाली मतदान सूचनेतील टीपा वाचाव्यात. काही शंका व प्रश्न असल्यास सभासद कंपनी सचिवांना

नों दर्गीकृत ई-मेल पत्ता <u>investorrelations@kayaindia.net</u> येथे लिहू शुकर्तील किंवा एनएसडीएल यांन evoting@nsdl.com येथे लिहू शकतील किंवा १८००-२२२-९९० वर किंवा कु. सरिता मोटे, सहाव्यक व्यवस्थापक ०२२-२४९९४८९०, ई-मेल आयडी : <u>SanitaM@nsdl.co.in</u> येथे किंवा सोनी सिंग, सहाव्यक व्यवस्थापक + ९१ २२ २४९९४५५९, ई-मेल आयडी : <u>SoniS@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधू शकतील.

कंपनीचे अध्यक्ष किंवा कंपनी सचिवांद्वारे दि. ११.०३.२०२५ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाः

www.kaya.in वर प्रदर्शित करण्यात येईल तसेच स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज् व शेअर ट्रान्सफर एजंटयांना

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : ०७.०२.२०२५

जाहीर सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सर्वसामान्य

जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. भरत

चिंटभाई भड़ (33.33%) हे फ्लॅट क्र.१०२. १ल

मजला, विंग ए, क्षेत्रफळ ८१२ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र) अर्थात ७५.४७ चौ.मी. (कार्पेट क्षेत्र), योगी

रत्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एक्स

रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ येथील

जागेचे सह-मालक/सह-सदस्य आहेत. यांचे

०४.०९.२०२४ रोजी कोणतेही वारसदार न नेमत निधन झाले. अन्य कायदेशीर वारसदार श्रीमर्त

शितल हेमंत पटेल (विवाहीत मुलगी) यांनी दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२५ रोजीचे नोंद मक्तत

करारनामानुसार त्यांचे संबंधित अधिकार त्यांच

भाऊ व आई अर्थात अनुक्रमे (१) श्री. चिण्मय

भारत भव व (२) श्रीमती दक्षा भारत भव यांच्या नाव

मक्त केले आणि तद्नुसार त्यांनी सदर फ्लॅटचे

वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वा

मोमायटीचे भांडवल /मालमनेमधील मयत सदस्यान शेअर्स व हित हस्तांतरणास वारसदार किंवा दावेदार/

आक्षेपकर्ता यांच्याकडून सोसायटीचे भांडवल

मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हि

हस्तांतरणास दावा/आक्षेपाबाबत दस्तावेज व इत

पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-

मागवित आहेत. विहित कालावधीत टावा पाप :

झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत<u>्</u>

मयत सदस्याचे शेअर्स व हित यासह व्यवहा

जाहीर सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांच्यादारे सर्वसामान्य

जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.६०२

६वा मजला या जागेकरिता अनुक्रमांक १११ ते ११५

(दोन्हीसह) असलेले रू.५०/- (रुपये पन्नास फक्त

प्रत्येकीचे ५ (पाच) पर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरित

भागप्रमाणपत्र क्र.०२३ हे आकृती आर्टिया ए विंग को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत

साईवाडी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एन.एस. फडके

मार्ग, तेल्ली गल्लीजवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

येथील डमारतीमध्ये आहेत. ही जागा श्री. वेबनील

मुखर्जी व श्रीमती मोना मुखर्जी यांच्या नावे नोंद आहेत.

. हरवले आहेत. सदर सदस्याने मुळ भागप्रमाणपः

हरविले संदर्भात दिनांक ०४.०२.२०२५ रोजी लापत

नोंद क्र. १६३२६-२०२५ नुसार अधेरी पोलीस ठाणे येथे

एफआयआर नोंद केली आहे. श्री. देबनील मखर्जी व

श्रीमती मोना मुखर्जी यांनी सोसायटीकडे दय्या

भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. खालील

स्वाक्षरीकर्ता वकिलांनी सदर दुय्यम भागप्रमाणप

वितरणाकरिता दावा किंवा आक्षेप मागविले आहेत. ज

काही दावा/आक्षेप असल्यास कपया सदर सचन

प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत त्यांचे

दावा/आक्षेप पृष्ठचर्य आवश्यक दस्तावेजांसह खाली

स्वाक्षरीकर्ता वकिलाकडे कळवावे. विहित कालावधीर

दावा प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत

तरतदीप्रमाणे दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायर्ट

मुक्त असेल. दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीच्य

उप-विधी अंतर्गत तरतुदीप्रमाणे व्यवहार केला जाईल

सिमरन जुमानी

वकील उच्च न्यायालय

मोबा.:९३७२११२०३१

विनांक: ०९.०२.२०२५

ठिकाण: मुंबई

सही/

सिमरन जुमानी

वकील उच्च न्यायाल

मोबा.:९३७२११२०३२

करण्यास सोसायटी मक्त असेल.

दिनांक: ०९ फेब्रुवारी, २०२५

ठिकाण: मुंबई

. तस्तदीप्रमाणे सोसायटीचे भांडवल/मालमत्तेमर्थ

निकीता डालमिया कंपनी सचिव अनुपालन अधिकारी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस[े]

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

श्री कल्मेश्वर सहकारी पतसंस्था लि., मुंबई पत्ता:- ११. शिवस्मृती बिल्डिंग, शिंगटे मास्तर चौक,

क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा स्क्कम रुपये	जाब देणार क्र.
१	शोभा राजेंद्र डोंगरे	१८/१२/२०२४	६७६१	४५१२५	१
?	शेवंत केरबा इंगळे	१८/१२/२०२४	६७६२	૪५७५३	3
ş	शेवंत केरबा इंगळे	१८/१२/२०२४	६७६३	४५७५३	33
У	शेवंत केरबा इंगळे	१८/१२/२०२४	६७६४	४४९५७	ş
ų	अनुबाई दगडू कांबळे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	8
ξ	मयुरी कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	2
b	शोभाताई आनंदा येसादे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	3
۷	माया विलास कांबळे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	Х
٩	सारिका महेश गडीवाड	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	4
१०	संगिता विद्याधर कांबळे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	ξ
११	माधुरी महादेव कांबळे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	9
१२	सुरेखा प्रशांत कांबळे	१८/१२/२०२४	६७६५	४६९५७	6
१३	माधुरी महादेव कांबळे	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	8
88	सारिका महेश गडीवाड	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	,
१५	मयुरी कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	3
१६	शोभाताई आनंदा येसादे	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	8
	संगिता विद्याधर कांबळे	१८/१२/२०२४			
१७	स्रेखा प्रशांत कांबळे		६७६६	४७२५३	4
१८	-	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	ξ.
१९	अनुबाई दगडू कांबळ	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	٥
20	माया विलास कांबळे	१८/१२/२०२४	६७६६	४७२५३	6
२१	माया विलास कांबळ	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	8
२२	सुरेखा प्रशांत कांबळ	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	2
२३	सारिका महेश गडीवाड	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	3
48	अनुबाई दगडू कांबळे	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	8
રપ	शोभाताई आनंदा येसादे	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	4
२६	माधुरी महादेव कांबळे	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	ξ
२७	संगिता विद्याधर कांबळे	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	b
२८	मयुरी कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७६७	४६९५७	۷
२९	मयुरी कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	8
30	सारिका महेश गडीवाड	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	2
३१	सुरेखा प्रशांत कांबळे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	ş
32	अनुबाई दगडू कांबळे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	Х
33	माधुरी महादेव कांबळे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	ч
38	संगिता विद्याधर कांबळे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	ξ
રૂપ	शोभाताई आनंदा येसादे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	b
३६	माया विलास कांबळे	१८/१२/२०२४	६७६८	४७२५३	۷
ઇફ	सुरेखा प्रशांत कांबळे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	१
36	संगिता विद्याधर कांबळे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	2
39	सारिका महेश गडीवाड	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	ş
४०	शोभाताई आनंदा येसादे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	Х
४१	मयुरी कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	4
88	अनुबाई दगडू कांबळे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	Ę
83	माधुरी महादेव कांबळे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	9
88	माया विलास कांबळे	१८/१२/२०२४	६७६९	४२००७	6
84	शोभाताई आनंदा येसादे	१८/१२/२०२४	হভিভিত	४७२५३	8
	सारिका महेश गडीवाड	१८/१२/२०२४	হ <u>ডি</u> ড	४७२५३	2
		1 2 - 1 2 1 1 2 - 20	7000	20174	
४६	-		Elolon	V(a)1. 2	2
	मयुरी कृष्णा कांबळे सुरेखा प्रशांत कांबळे	१८/१२/२०२४ १८/१२/२०२४	୧୯୬୧ ୧୯୬୧	४७२५३ ४७२५३	3

क्र.		दिनाक	क्रमाक	रुपर्य	देणार क्र.
40	माया विलास कांबळे	१८/१२/२०२४	হভিভিত	४७२५३	ξ
५१	अनुबाई दगडू कांबळे	१८/१२/२०२४	হ্ভিভ	४७२५३	b
42	माधुरी महादेव कांबळे	१८/१२/२०२४	হ্ভিভ	४७२५३	۷
५३	भारती कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	१
48	सोनाबाई लक्ष्मण नाईक	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	2
પ્ પ	कल्पना बाळकृष्ण नाईक	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	ş
५६	रंजना यल्लाप्पा लोकरे	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	У
40	सुमन रविंद्र नाईक	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	ξ
40	इंदुबाई गोपाळ नाईक	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	b
५९	शोभा बाबू नाईक	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	۷
ξο	महादेवी शिवानंद नाईक	१८/१२/२०२४	६७७१	४५५६९	٩
६१	रंजना यल्लाप्पा लोकरे	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	१
६२	इंदुबाई गोपाळ नाईक	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	2
६३	कल्पना बाळकृष्ण नाईक	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	ş
६४	महादेवी शिवानंद नाईक	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	8
६५	भारती कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	ч
६६	सोनाबाई लक्ष्मण नाईक	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	ξ
६७	सुमन रविंद्र नाईक	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	۷
६८	शोभा बाबू नाईक	१८/१२/२०२४	६७७२	४२५६९	٩
६९	इंदुबाई गोपाळ नाईक	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	१
60	सुमन रविंद्र नाईक	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	2
७१	रंजना यल्लाप्पा लोकरे	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	ş
७२	भारती कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	8
७३	महादेवी शिवानंद नाईक	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	ч
७४	कल्पना बाळकृष्ण नाईक	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	ξ
હિલ	सोनाबाई लक्ष्मण नाईक	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	6
৬६	शोभा बाबू नाईक	१८/१२/२०२४	६७७३	४५५६९	٩
છછ	कल्पना बाळकृष्ण नाईक	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	१
১৩	भारती कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	2
७९	रंजना यल्लाप्पा लोकरे	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	Х
٥٥	सोनाबाई लक्ष्मण नाईक	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	ч
८१	इंदुबाई गोपाळ नाईक	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	ξ
८२	शोभा बाबू नाईक	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	(g
८३	सुमन रविंद्र नाईक	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	۷
८४	महादेवी शिवानंद नाईक	१८/१२/२०२४	६७७४	४५५६९	٩
८५	सोनाबाई लक्ष्मण नाईक	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	१
८६	शोभा बाबू नाईक	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	2
८७	भारती कृष्णा कांबळे	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	ş
८८	इंदुबाई गोपाळ नाईक	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	Х
८९	रंजना यल्लाप्पा लोकरे	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	ч
९०	कल्पना बाळकृष्ण नाईक	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	ξ
९१	सुमन रविंद्र नाईक	१८/१२/२०२४	६७७५	४५५६९	b
९२	महादेवी शिवानंद नाईक	१८/१२/२०२४	દ્દાહાહાધ	४५५६९	۷
९३	सुमन रविंद्र नाईक	१८/१२/२०२४	६७७६	४५५६९	१

ित्रांक

रुपये

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टान समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्त उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक १४/०२/२०२५ रोजी दुपारी ११:३०** या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण य

या नोटीशीदारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपल

म्हणून आज दिनांक २४/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे.

चा नियम ३३ च्या अनुसार तयार करण्यात आले आहेत.

नियम ३३ च्या अनुसार मर्यादित आढावा घेतला आहे.

येईल. त्याच्या अनुसार २१,६७,५०० इकिटी समभाग देण्यात येतील.

अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय पत्रके इंडियन अकॉॅटिंग स्टॅंडर्झ (इंड एएस) प्रमाणे आणि कंपनी कायदा २०१३ कलम १३३ मध्ये दर्शित करण्य

आल्यावर आणि त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार तथार करण्यात आले आहेत तसेच सामान्यणणे वापरल जाणारी लेखांकन मानके आणि सिक्युरिटी अँड एक्स्बेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०११

२०१९ ला मान्यता दिली आहे ज्या अंतर्गत ५,००,००० ऑप्गस्य ज्यांचे दर्शनी मूल्य रू. १०/- प्रत्येकी इतके आहे (उप विभागणीनंतर २५,००,००० ऑप्शन्स ज्यांचे दर्शनी मूल्य रू. २/- प्रत्येकी इतके आहे दिनांक ०६/१०/२०२३ पासूनचा समावेश आहे) इक्किटी समभागांच्या स्वरूपात असतील आणि ज्यांचा उपयोग कंपनीच्या पात्र कर्मचान्यांना करता येडूँल. ईएसओपी प्लॅनच्या अनुसार समभाग हे कर्मचान्यांकडे जातील आणि ते २५%,

३५% आणि ४० % याप्रमाणे १२ महिन्यांच्या नंतर, २४ महिन्यांच्या नंतर आणि ३६ महिन्यांच्या नंतर अनुक्रमाने अनुदानाच्या तारखेपासून देण्या

उन-उन्हार जानक (महिद्या जिंद कर कार्य) सामाज्य आहे. स्वा उत्तराचा समाज्य आहे. निर्माण कार्य कर १५७.६१ लाख वरील ३१/१२/२०२४ रोजी संपलेल्य तिमाहीकरिता कर तरत्दीत कर परिणाम समाज्य करायात आला आहे.

वैधानिक लेखापरीक्षक एन पी पटवा आणि कंपनीने या पत्रकांचा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च

कंपनी ही प्राथमिक स्वरूपात थेट आणि कंत्राटी उत्पादनात कार्यरत आहे आणि त्याच्या अनुसार कंपनीकडे अहवाल सादर करण्यायोग्य एक विधार

सदरील पत्रक हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ३३ च्या अनुसार आहे

आहे म्हणजेच उत्पादनांचे उत्पादन आणि त्यामुळे विभागनिहाय तपशील देण्यात आलेले नाहीत.

मागील वर्षांचे आकडे आवश्यकता भासेल तिथे पुनः सामहीत करण्यात आले आहेत.

(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

फोकस लाइटिंग अँड फीक्श्चर्स लिमिटेड

सीआयएन : L31500EMH2005PLC155278 नोंदणीकृत कार्यालय: १००७- १०१०, कॉर्पोरेट अव्हेन्यू विंग, सोनावाला रोड, उद्योग भवन जवळ, गोरंगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३, महाराष्ट्र, भारत दूरध्वनी क्रमांक : +९१ २२ २६८६ ५६७१-६ ; ई-मेल : info@pluslighttech.com; संकेतस्थळ : www.focuslightingandfixtures.com

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊमाही करिता अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश

Ш.							(रु. लाखांत)						(रु. लाखांत)
3H	austra	तिमाहीअखेर			नऊमा	नऊमाहीअखेर वर्षअखेर		तिमाहीअखेर			नऊमाहीअखेर		वर्षअखेर
		३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)
۶	कार्यान्वयनातून एकूण उत्पन्न	४,३२१.०४	४,५८९.७५	५,९०५.८६	१४,४३८.७०	१६,९७३.३४	३,००३.६२	४,६३३.६७	४,४४६.१३	३,१६८.११	१२,२०८.२८	१२,३२२.०९	4,९७५.१२
3	(करपूर्व, अपवादात्मक बार्बीच्या पूर्वी)	१७७.६२	६६०.३५	१,०३५.१९	१,८८९.७०	३,२९५.९०	४,४६९.६४	७६९.४२	६१४.४९	११०.८२	१,७१४.१२	१,५३८.७६	१,७२८.९६
	निव्वळ नका/(तोटा) कालावधीकरिता करपूर्व, (अपवादात्मक बाबींच्या पश्चात)	१७७.६२	६६०.३५	१,०३५.१९	१,८८९.७०	३,२९५.९०	४,४६९.६४	७६९.४२	६१४.४९	११०.८२	१,७१४.१२	१,५३८.७६	१,७२८.९६
8	निञ्चळ नका/(तोटा) कालावधीकरिता करपश्चात, (अपवादात्मक बाबींच्या पश्चात)	(२.११)	४८९.६०	९६८.७३	१,३९४.५२	२,८३०.५४	३,८७१.९५	५९३.०४	४४८.२३	४४.३६	१,२८५.९०	१,०७३.४०	१,१३१.२७
G	नफा/(तोटा) अखंडित कार्यान्वयनातून			-		-				-		-	
8	कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (ज्यात कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि अन्य सर्वंकष उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश आहे	7.78	४९१.०६	९६७.५८	१,४०८.८७	२,८४५.२०	३,९२१.१९	५९३.०४	886.53	४४.३६	१,२८५.९०	१,०७३.४०	१,१३६.१६
19	इक्विटी समभाग भांडवल	१,३३४.१९	१,३२४.६६	१,३०९.२१	१,३३४.१९	१,३०९.२१	१,३१८.९४	१,३३४.१९	१,३२४.६६	१,३०९.२१	१,३३४.१९	१,३०९.२१	१,३१८.९४
	प्रति समभाग अर्जन (प्रति इक्विटी समभाग दर्शनी मूल्य) (वार्षिकीकृत नाही) (रुपयांत)	रु.२/−	₹.२/-	क.२/-	₹.२/-	रु.२/−	रु.२/−	रु.२/-	रु.२/-	क.२/-	रु.२/−	रु.२/-	₹.२/-
6	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) जो गेल्या वर्षीच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शित करण्यात आला आहे.			_		-	११,५४८.१९			_		_	८, ९५६. ३७
۶	मूलभूत	\$00.0	80.0	१.४८	२.११	8.34	4.99	٥.८٩	٥.६८	0.09	१.९३	१.६४	१.७४
=	सौम्यीकृत	€00.0	\$ 0.0	१.४६	2.06	४.२८	4.90	0.66	0,50	واه. ه	१.९०	१.६१	१.७१
	सच		ਸਚਰ	ा : स्वतंत्र									

अलेखापरीक्षित एकत्रित चित्तीय निकाल आणि विभाग निहाय निकाल यांचा आद्वावा अंकेक्षण समितीने घेतला असून त्यांची शिफारस केली आहे अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निकाल आणि विभाग निहाय निकाल यांचा आद्वावा अंकेक्षण समितीने घेतला असून त्यांची शिफारस केली आहे आणि आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे.

संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या वगळून अन्य उप कंपन्यांच्या बाबतीत मायनॉरिटी इंटरेस्ट हे नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट म्हणून दर्शित करण्यात आले आहेत

अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय पत्रके इंडियन अकॉर्टिंग स्टेंड्झ (इंड एएस) प्रमाणे आणि कपनी कायदा २०१३ कलम १३३ मध्ये दर्शित करण्यात कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक ११/११/२०१९ रोजी संमत केलेल्या प्रस्तावाच्या अनुसार तसेच समभागधारकांनी टपाली मतदा-आल्वावर आणि त्यासह याचा त्या अंतर्गत बनविष्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार तथार करण्यात आले आहेत तसेच सामान्यपणे वापरली जाणारी लेखांकन मानके आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ३३ च्या अनुसार तयार करण्यात आले आहेत.

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या दिनांक ११/११/२०१९ रोजी संमत केलेल्या प्रस्तावाच्या अनुसार तसेच समभागधारकांनी टपाली मतदान पद्मीने दिनांक ३०/१२/२०१९ रोजी मान्यता दिल्यानुसार कंपनीने फोक्स लाइटिंग औड फीक्श्चर्स लिमिटेड - एप्प्लॉईज स्टॉक ऑप्शन्स प्लॅन २०१९ वा कर्मचान्यांनी १७,३६,६४६ समभागांसाठी सबस्काईब केले आहे आणि शिद्धक ५,४३,३५४ इकिटी समभाग एफएलएफएल एप्प्लॉईज वेल्फेअर ला मान्यता दिली आहे ज्या अंतर्गत ५,००,००० ऑप्शन्स ज्यांचे दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी इतके आहे (उर विभागणीनंतर २५,००,०००) इस्ट यांच्याकडे आहेत. ऑप्शन्स ज्यांचे दर्शनी मृल्य रु. २/- प्रत्येकी इतके आहे दिनांक ०६/१०/२०२३ पासूनचा समावेश आहे) इकिटी समभागांच्या स्वरूपात असतील आणि ज्यांचा उपयोग कंपनीच्या पछ कर्मचाऱ्याना करता वेईल. ईएसओपी व्लेनच्या अनुसार समभाग हे कर्मचाऱ्यांकडे जातील आणि ते २५% ३५% आणि ४० % यद्यमाणे १२ महिन्यांच्या नंतर, २४ महिन्यांच्या नंतर आणि ३६ महिन्यांच्या नंतर अनुक्रमाने अनुदानाच्या तारखेपासून देण्या येईल. त्याच्या अनुसार २१,६७,५०० इक्किटी समभाग देण्यात येतील.

३१/१२/२०२४ ची तिमाही संपेपर्यंत कंपनीने २२,८०,००० इकिटी समभाग एफएलएफएल एम्प्लॉईन बेल्फेअर ट्रस्टला देण्यात आले आहेत् आणि | येड अप कॅपिटल ६,६७,०९,७२१ (६,७२,५३,०७५ – ५,४३,३५४) झुकिटी समभाग एफएलएफएल एम्प्लॉईन बेल्फेअर ट्रस्ट यांना दिलेल्या या कर्मचाऱ्यांनी १७,३६,६४६ समभागांसाठी सबस्क्राईब केले आहे आणि शिद्धक ५,४३,३५४ इक्विटी समभाग ए

पेड अस कॅप्टिल ६,६७,०९,७२१ (६,७२,५३,०७५ - ५,४३,३५४) इकिटी समभाग एफएलएफएल एम्प्लाईज बेल्फेअर ट्रस्ट यांना दिलेल्या ५,४३,३४५ समभागंपैकी आहेत आणि कर्मचाऱ्यांनी ऑप्शनचा पर्याय प्रलंबित ठेवल्याने आहेत.

इतका आहे. हा व्यवहार एकत्रित पत्रकातून वगळण्यात आला आहे मात्र त्याचा सदरील लाभाश रु. १५७.६१ लाख वरील ३१/१२/२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कर तरतुदीत कर परिणाम समाविष्ट करण्यात आला आहे.

सदरील पत्रक हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ३३ च्या अनुसार आहे वैधानिक लेखापरीक्षक एन पी पटवा आणि कंपनीने या पत्रकांचा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ च

कंपनी ही प्राथमिक स्वरूपात थेट आणि कंत्राटी उत्पादनात कार्यरत आहे आणि त्याच्या अनुसार कंपनीकडे अहवाल सादर करण्यायोग्य एक विभा आहे म्हणजेच उत्पादनांचे उत्पादन आणि त्यामुळे विभागनिहाय तपशील देण्यात आलेले नाहीत.

मागील वर्षांचे आकडे आवश्यकता भासेल तिथे पुनः सामुहीत करण्यात आले आहेत.

दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी फोकस लाइटिंग अँड फीक्थर्स लिमिटेड यांच्या दोन विदेशी स्वमालकीच्या उपकंपन्या आहेत आणि ज्यांची नावे फोकस लाइटिंग अँड फीक्श्चर्स पीटीई लिमिटेड आणि प्लस लाईट टेक एफ झेड ई-आणि एका भारतीय उपकंपनीचा म्हणजे क्सानडोस लाइटिं

अँड फीक्श्यर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. त्यामुळे एकत्रित वित्तीय पत्रकात या तीन उप कंपन्यांच्या वित्तीय स्थितीचा समावेश आहे. वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली माहिती कंपनीचे संकेतस्थळ https://www.focuslightingandfixtures.com/

फोकस लाइटिंग अँड फीक्श्चर्स लिमिटेड सही/-श्री अमित शेठ व्यवस्थापकीय संचालक

कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने आणि त्यांच्या करित

PUBLIC NOTICE Myself Mr. Deepak Jagannath Patil H/O Late Mrs. Megha Deepak Patil hereby inform to all that Late Mrs Megha Deepak Patil Died

On 17/7/2016. Late Mrs. Megha Deepak Patil, Owner of A Car - Hyundai Model ERA-I-10 NO.MH48A9550. No loan or mortgage has since been rendered against this vehicle If anybody has any objection please contact the following mobile no. within 8 days.

MOBILE NO.9325752979

मी, **श्वेता भीमसारिया** (वय 42 वर्षे), राहणान् आरडी. एसटीडी 391, द आर्बर, सेक्टर 63 पुरुग्राम - 122001, इथे प्रमाणित करते की, अंबोली पोलीस ठाणे, मुंबई येथे खालील दस्तऐवज हरवले असल्याची तकार नोंदविण्यात आलेली आहे. (नोंदणी क्र. 64/2025, दिनांव

07.02.2025) 1.SOA 2. गृहनिर्माण योजनेचे वाटपपत्र 3.BBA 4. पेमेंट पावत्यावरील कागद्पत्रे 10.10.2024 रोजी लिंक रोड. फन गली. मंब येथे हरवली आहेत. जर कोणाला वरील हरवलेली कागद्रपत्रे सापडर्ल तर कृपया ती वरील पत्त्यावर पाठवावीत संपर्क: श्वेता बिनोद भीमसारिया

(मोबाइल क्र. 9820061014)

सही/-श्वेता बिनोद भीमसारिया

दिनांक: 09.02.2025

HINDUJA HOUSING FINANCE LIMITED HINDUJA HOUSING FINANCE - 600 032. Tamil Nadu Email: auction@hindujahousingfinance.com

Branch Office: Office No. 02, First Floor, C-wing, Raj Hills, Building No. 2, Dattapada Road, Borivali East, Mumbai - 400066 (CRM) Ashish Kumar-8209981164, (CLM) Rohit Bramhane-8793781647, (CLM) Varun Prakash: 9004919393, (CLM) Amol Wakode:- 8169767613

POSSESSION NOTICE (For Immovable Property) (Under Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the authorized officer of HINDUJA HOUSING FINANCE LIMITED(HHFL) under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice. The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned hereunder:

Sr. Account Number & Name of the Borrowers | Demand Notice Date & Amount | Symbolic MH/MUM/PNVL/A000000293. Mr. 14/11/2024. Total Anil Kumar (Principal Borrower) & 03-02-2025 Mrs. Prerna Kumari (Co-Borrower) Rs.17,07,394/-

Description of Property: Flat No. 104, 1st Floor, Building Name-Shree Krupa Heights, On House No. 289, 467A, 467B, 290 & 503 At Village-Taloje Majkur, Taluka-Panvel, District-Raigad, Maharashtra-410208. Village/Mauje: Taloje Majkur; Flat Area -312 Sq. Fts. Plot/Survey No. House No. 289, 467A, 4678, 290 & 503, Sub-Registry + District-Panyel, Raigad; Land Area Admeasuring-542.40 Sq. Mtrs; Flat Boundaries as Per Available Documents/ Technical Report:- North: Passage Lobby, South: Wall, East: Lift, West: Wall; Land Boundaries as Per Available Documents:-North: Internal Road, South: Open Plot, East: Internal Road, West: Houses.

MH/MUM/TIWL/A000000546. 14-11-2024. Mr. Sikandar Ansari (Principal Borrower) & Total Outstanding 06-02-2025 Mrs. Shabnam Ansari (Co-Borrower) Rs.16,95,610/-

Description of Property: Flat Bearing No. 102, Ground Floor (Raised Ground), B Wing, Admeasuring 580 Sq. Ft. Build Up Area, In Building Known as "Anant Residency", After Society Registration Known As "Anant Residency CHSL Constructed On Land Bearing Survey No. 27/7/1, Situated At Village- Gotheghar, Taluka- Shahapur, District- Thane. as Per Available Documents/Technical Report: North: A Wing, South: House, East: Residential Building, West: Internal Road, Land Boundaries as Per Rera: North Staircase, South: Flat No. 102, East: Flat No. 101, West: Lobby.

MH/MUM/BPUR/A000000422. 28-10-2024. Mr. Mohan Hivarale (Principal Borrower) & Total Outstanding 03-02-2025 Mrs. Manisha Hivrale (Co-Borrower)

Description of Property: Flat No. 304, 3rd Floor, Parvati Apartment, Building No. 3 Krishnai Nagar Badlapur Pipeline Road, Kolegaon Dombivali Road, Survey No. 42/1, Flatarea-27.88 sq. mtr. Village-Kolegaon, Dombivali East, Tal. Kalyan, Dist. Thane, Maharashtra, 421204 Flat Boundaries North: Flat No. 303, South - Staicase, East: Building Wall, West: Lobby.

MH/GHR/GHKP/A000000005. Mr. Akshay 14-10-2024. Meshram (Principal Borrower) & Total Outstanding Mrs. Ashily Raghavan (Co-Borrower) Rs.65,42,527/-

Description of Property: Bungalow No. 800, having buildup area 506 sq. ft. Line Vruddha Seva Co-Op Society Limited", (Old Cottage No. 86+87+92+93) Constructed on land bearing survey No. 69/3, 69/4, Situated at Village-Vardoli, Taluka-Panvel;, District- Raigad, Maharashtra 410206. Land boundaries - NORTH- Plot No. 85 & 91, SOUTH Open Plot, EAST- Road, WEST- Road.

MH/MUM/THNE/A000000220, Mr. Ninad Hale 14-11-2024. (Principal Borrower) & Mr. Janardan Hale Total Outstanding 05-02-2025 (Co-Borrower1) & Mr. Asha Janardan Hale Rs.40,05,548/ (Co-Borrower2)

meters Built-up, Building Known As "MANJULA APARTMENT", & Society known as "MANJULA APARTMENT", & Society known as "MANJULA APARTMENT CHS LTD.", Constructed on land bearing Plot No. A77, Sector-23, area admeasuring about 799.74 sq. meters, Village Darave, Nerul, Navi Mumbai, Taluka Thane & District Thane 400 706, within the area of Sub Registrar at Thane. Boundaries of the Flat: as Per Available Documents/Technical Report, North: Internal Flat Wall, South: Flat No. 204, East: Lift, West: Internal Flat

Description of Property: Flat No.203, Second Floor, area admeasuring about 35.82 sq.

MH/MUM/PNVL/A000000214. 14-11-2024. Mr. Vijav Thakur (Principal Borrower) & Total Outstanding 03-02-2025 Mrs. Sangita Thakur (Co-Borrower) Description of Property: House No. 90, At Village-Akhurli, Taluka-Panvel, District-

Raigad, Maharashtra-410206. -Village/Mauje - Akhurli House Area 1283 Sq.ft. Plot/Survey No. House No-90, Sub-Registry + District - Panvel, Raigad. Flat Boundaries As Per Available Documents/ Technical Report North: Kisan Mahadu Patil House, South Bharat Valku Patil House, East: Karan Dnyaneshwar Patil House, West: Rajesh Jayrampatil House

MH/MUM/PNVL/A000000027. Mr. Mahesh 14-11-2024. Total Outstanding More (Principal Borrower) & Mrs. Sima 04-02-2025 More (Co-Borrower) Rs.11.58.309/-

Description of Property: Flat No. 205 on Second Floor, area admeasuring 32.52 Sg. mtr (Carpet), B wing, in the project known as "Mount Ville Situated at S. No.67, Hissa No.4B(Part), (Old Survey No. 126/4- Part), area admeasuring about 0 Hector 17 Aar 0 Prati, Akar Rs4.50Paise or thereabout Village Kiravali, Tal. Karjat, Dist. Raigad within local Limits of Kiravali Grampanchayat.

MH/MUM/KLYN/A00000407 & 14-11-2024. MH/MUM/KLYN/A000000823. Mr. Nagendra Total Outstanding 06-02-2025 Rs 20.79.005/ Prasad (Principal Borrower) & Mrs. Sangita Prasad (Co-Borrower)

Description of Property: Residential Flat No. 201, admeasuring 768.00 Sq. Ft., equivalent to 71.38 Sq. Mtrs., (built-up area), On Second Floor, in "C" Wing, of the Building named as "SHUBHAARAMBH PARK", bearing Grampanchayat House No. "2026/201, SHELAR"; constructed on the Non Agricultural Land bearing New Survey No. 5, Hissa No. 3/2, (Old Survey No. 4, Hissa No. 3/2); situate, lying, being and situate at Mouje Shelar, within the limits of Shelar Grampanchayat Sub-Registration District and Taluka Bhiwandi Registration District and District Thane; State of Maharashtra.

9. MH/TLK/TLMM/A00000005. Mr. Mohd gais 14-11-2024. Ansari (Principal Borrower) & Mrs. Hamida Total Outstanding 04-02-2025 Khatun Jamaluddin Ansari (Co-Borrower) Rs.15.33.540/-Description of Property: Flat No. 201, admeasuring 600 sq. ft. build up area, in building

known as "PARIJAT APARTMENT", after society registration known as "SHREE DATTAKRUPA CHSL", constructed on land bearing survey No. 64/4/A, 64/7 situated at Village- Dhavale, Taluka-Ambernath District- Thane, as Per Available Documents/Technical Report:- North: Passage Lobby, South: Wall, East: Staircase, West: Flat No. 202, Land Boundaries as Per Rera: North: Open Land, South: Internal Road, East: Open Land, West: Open Land.

10 MH/TLK/TLMM/A000000025, Mr. Jagdish 14-11-2024. Vakurle (Principal Borrower) & Mrs. Rajubai **Total Outstanding** Rs.14.33.482/-Vakurle (Co-Borrower) Description of Property: Flat No. 210, on 2nd Floor, admeasuring 485 sq ft build up area, in

building known as 4 PARIJAT APARTMENT", after society registration known as "SHREE DATTAKRUPA CHSL", constructed on land bearing survey No. 64 Hissa No. 4 situated at Village- Dhavale, Taluka-Ambernath, District- Thane, Village/Mauje- Dhavale, Flat area admeasuring 485 sq ft build up area, Survey No. :- survey No. 64 Hissa No. 4, Sub-Registry + District - Thane, Land area, FLAT boundaries: as Per Available nts/Technical Report:- North: Passage Lobby, South: Wall, East: Flat No. 208, West: Staircase; Land Boundaries: as Per Available Technical Report: North: Open Plot, South: Internal Road/Rehan Apartment, East: Open Plot, West: House.

MH/MUM/BPUR/A000000268. Mr. UMESH 14-11-2024. BHAGAT (Principal Borrower) & Mrs. Suvidha | Total Outstanding | 03-02-2025 Rs.11.14.978/-Bhagat (Co-Borrower)

Description of Property: Flat No. 304, 3rd Floor, Janlaxmi Chs Ltd, Gut No. 42, Hissa No.-2, House No.-80, Vil Age-Shilotter Raichur Taluka-Panvel, District-Raigad, Maharashtra-410206. Village/Mauje - Shillotar Raichur Flat area -500 sg.ft. Plot/Survey No. Gut No. 42/2, House No. 80, Sub-Registry + District - Panvel, Raigad. Land Area admeasuring -5500 Sq. mtrs.

12. MH/MUM/TIWL/A000000313. Mr. SAMINA SHAIKH (Principal Borrower) & Mr. Tauqkeer | Total Outstanding | 04-02-2025 Mohammed Shaikh (Co-Borrower) Rs.8,43,292/-

Description of Property: Flat No. 106, 1st Floor, B-Wing, Building No. 3, Suncity, Village-Damat, Near Shelu Railway Station, Tauka- Karjat, District-Raigad, Maharashtra-410101. Village/Mauje - DAMAT, Flat area 12.53 Sq. Mtrs. Plot/Survey No. - Survey No. 73/1, Survey No. 73/2, Sub-Registry + District -Karjat, Raigad Land Area admeasuring 8485.95 Sq. mtrs. Land Boundaries As Per Available Documents. North: Survey No. 71, South: Survey No. 73/2, East: Survey No-73/2, West: Road.

13.MH/BSR/BSAR/A000000058. Mr. Ashok 14-11-2024. **Total Outstanding** Sahani (Principal Borrower) & Mrs. Asha Sahani (Co-Borrower) Rs.13,84,900/

Description of Property: Flat No. 03, Wing A, Type B, on Second Floor, Flat area admeasuring 657.90 Sq. ft built up area in the building known as "K.P Grand Co-Operative Housing Society Ltd" constructed on Gut No. 225 Plot no. 17 area admeasuring 1528.50 square meter, situates at Village Kudus, Taluka Wada and District Thane within the limits of area of Sub-Register of assurance at Wada, FLAT boundaries:- AS PER AVAILABLE DOCUMENTS/TECHNICAL REPORT:- North: As per plan, South: As per plan, East: As per plan, West: as per plan; LAND boundaries AS PER RERA:- North: as per plan, South: As per plan, East: as per plan, West: As per plan.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of HINDUJA HOUSING FINANCE LIMITED for an amount mentioned herein above and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. SD/-, Authorised Officer-

HINDUJA HOUSING FINANCE LIMITED

Date: 09/02/2025 Place: Mumbai

दिनांक : ०८ फेब्रुवारी २०२५